

This question paper contains 14 printed pages]

CN—3—2017

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Second Year) (Fourth Semester) EXAMINATION

MARCH/APRIL, 2017

CORPORATE ACCOUNTING-II

(MCQ + Theory)

(Wednesday, 15-3-2017)

Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.

Time—2 Hours

Maximum Marks—40

N.B. :— (i) Solve Q. No. 1 on OMR sheet during the first half an hour.

(ii) Question No. 1 and question No. 2 are compulsory.

(iii) All questions carry equal marks.

(iv) Use of simple non-programmable calculator is allowed.

(i) प्रश्न क्र. 1 हा OMR sheet वरच सोडवायचा आहे आणि यासाठी पहिल्या अर्धा तास वेळ राहिल.

(ii) प्रश्न क्र. 1 आणि प्रश्न क्र. 2 अनिवार्य आहे.

(iii) सर्व प्रश्नांना समान गुण आहेत.

(iv) प्रोग्राम भरता न येणारा साधा कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी आहे.

(MCQ)

1. Multiple choice questions : 10

बहुपर्यायी प्रश्न :

(i) Calculation of purchase consideration value of assets are considered.

(A) Book

(B) Agreed

(C) Market

(D) Cost

क्रय मूल्य निश्चित करते वेळी संपत्तीचे मूल्य विचारात घेतात.

(A) पुस्तकी

(B) करार

(C) विपणी

(D) परिव्यय

P.T.O.

(ii) Net assets (–) Purchase consideration =

- (A) Goodwill (B) Capital reserve
(C) Loss (D) None of these

निव्वळ संपत्ती (–) क्रय प्रतिफल =

- (A) ख्याती (B) भांडवल संचिती
(C) हानी (D) यापैकी नाही

(iii) When purchase consideration due A/c is credited.

- (A) Realisation
(B) Shareholders
(C) New company
(D) Debentureholders

क्रय प्रतिफल येणे झाल्या बद्दल खाते समाकलीत करतात.

- (A) रोखीकरण
(B) भागधारक
(C) नविन प्रमंडळ
(D) कर्जरोखेधारक

(iv) Realisation expenses born and paid by old company
A/c is credited.

- (A) Bank (B) New company
(C) Shareholders (D) Realisation

रोखीकरण खर्च विसर्जित कंपनीने दिला व सहन केला तर खाते समाकलीत करतात.

- (A) बँक (B) नविन कंपनी
(C) भागधारक (D) रोखीकरण

(v) The balance of Capital Reduction Account is transferred to

- (A) Realisation A/c
 (B) Capital Reserve A/c
 (C) Revaluation A/c
 (D) Liquidation A/c

भांडवल कपात खात्याचे आधिक्य ला वर्ग करतात.

- (A) रोखीकरण खाते
 (B) भांडवल संचिती खाते
 (C) पुनर्मूल्यांकन खाते
 (D) निस्तारण खाते

(vi) A company which controls another company is known as

- (A) Holding company (B) Subsidiary company
 (C) Leader company (D) None of these

दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण करणाऱ्या कंपनीस म्हणतात.

- (A) सुत्रधारी कंपनी (B) सहाय्यक कंपनी
 (C) नेतृत्व करणारी कंपनी (D) यापैकी नाही

(vii) When holding company pays more for acquisition of shares than that of value of amount is known as

- (A) Goodwill (B) Loss
 (C) Surplus (D) Capital Reserve

जेव्हा सुत्रधारी कंपनी सहाय्यक कंपनीचे भाग विकत घेते व त्याची किंमत अधिक देते त्यास म्हणतात.

- (A) ख्याती (B) हानी
 (C) आधिक्य (D) भांडवल संचिती

P.T.O.

(viii) The following are the types of liquidation :

- (A) Compulsory
- (B) Voluntary
- (C) Subject to supervision of court
- (D) All of the above

प्रमंडळाच्या विसर्जनाचे प्रकार :

- (A) अनिवार्य
- (B) ऐच्छिक
- (C) न्यायालयीन देखरेखीत
- (D) वरीलपैकी सर्व

(ix) Within days of appointment of liquidator he has to notice the registrar.

- (A) 15
- (B) 03
- (C) 30
- (D) 20

..... दिवसाच्या आत निस्तारण अधिकाऱ्याने आपली नियुक्ती रजिस्ट्रारकडे करवावी.

- (A) 15
- (B) 03
- (C) 30
- (D) 20

(x) A company controlled by another company is known as

- (A) Holding company
- (B) Subsidiary company
- (C) Joint company
- (D) None of these

ज्या कंपनीस दुसरी कंपनी नियंत्रित करते त्यास म्हणतात.

- (A) सुत्रधारी
- (B) सहाय्यक
- (C) संयुक्त
- (D) यापैकी नाही

(Theory)

2. Asha Ltd. and Lata Ltd. agreed to amalgamate and form a new company 'Ashalata' Ltd. The balance sheet of two companies as on 31st Dec. 2016 are as follows : 10

Balance Sheet of Asha Ltd.

Liabilities	Amount	Assets	Amount
Share Capital :		Land and Building	5,00,000
6,000 shares of		Plant and Machinery	2,00,000
Rs. 100 each	6,00,000	Furniture	1,00,000
General Reserve	50,000	Stock	2,00,000
Profit & Loss A/c	1,50,000	Debtors	1,00,000
Sundry Creditors	4,00,000	Cash at Bank	1,00,000
	12,00,000		12,00,000

Balance Sheet of Lata Ltd.

Liabilities	Amount	Assets	Amount
Share Capital :		Land and Building	3,00,000
3,000 shares of		Plant and Machinery	50,000
Rs. 100 each	3,00,000	Furniture	10,000
General Reserve	1,00,000	Stock	1,40,000
Profit & Loss A/c	1,00,000	Debtors	60,000
Sundry Creditors	1,00,000	Cash at Bank	40,000
	6,00,000		6,00,000

'Ashalata' Ltd. is to take over the assets and liabilities of both companies at their book values.

Calculate purchase consideration and prepare the opening balance sheet of 'Ashalata' Ltd.

P.T.O.

आशा लि. आणि लता लि. यांनी संमिश्रण करून नविन कंपनी आशालता' लि. ची स्थापना करण्याचे मान्य केले. 31 डिसें. 2016 रोजी दोन्ही कंपनीचे स्थितिविवरणे खालीलप्रमाणे आहेत :

आशा कंपनी लि. चे स्थितिविवरण

देयता	रक्कम	संपत्ती	रक्कम
भाग भांडवल :		भूमी व इमारत	5,00,000
6,000 भाग प्रत्येकी		यंत्र व संयंत्र	2,00,000
100 रु. चे	6,00,000	उपस्कर	1,00,000
सामान्य संचिती	50,000	स्कंध	2,00,000
लाभालाभ लेखा	1,50,000	ऋणको	1,00,000
धनको	4,00,000	अधिकोषस्थ रोख	1,00,000
	12,00,000		12,00,000

लता कंपनी लि. चे स्थितिविवरण

देयता	रक्कम	संपत्ती	रक्कम
भाग भांडवल :		भूमी व इमारत	3,00,000
3,000 भाग प्रत्येकी		यंत्र व संयंत्र	50,000
100 रु. चे	3,00,000	उपस्कर	10,000
सामान्य संचिती	1,00,000	स्कंध	1,40,000
लाभालाभ लेखा	1,00,000	ऋणको	60,000
धनको	1,00,000	अधिकोषस्थ रोख	40,000
	6,00,000		6,00,000

'आशालता' कंपनी लि. ने दोन्ही कंपन्याची संपत्ती आणि देयता पुस्तकी मुल्याप्रमाणे घेतली.

आशालता कंपनीचे सुरुवातीचे स्थितीविवरण तयार करा व क्रय प्रतिफलचे आगणन करा.

3. The following is the Balance Sheet of Pooja Ltd. as on 31st March 2016 : 10

Balance Sheet

Liabilities	Amount	Assets	Amount
Issued capital :		Goodwill	25,000
1,000 equity		Machinery	1,05,000
shares of Rs. 100 each	1,00,000	Stock	40,000
750 6% Pref.		Debtors	15,000
shares of Rs. 100 each	75,000	Leasehold property	40,000
Sundry creditors	21,250	P/L A/c	55,000
Capital Reserve	18,000	Preliminary Exp.	3,500
Bank overdraft	25,500		
Dep. Provision :			
Leasehold property	15,000		
Machinery	28,750		
	2,83,500		2,83,500

The following scheme of reconstruction was sanctioned :

- (1) The equity shares be reduced to Rs. 12.50 each.
- (2) The preference shares be reduced to Rs. 50 each.
- (3) Balance in capital reserve should not be used.
- (4) Write off Profit and Loss A/c, intangible assets including preliminary expence.
- (5) Machinery to be written down to Rs. 37,500

Give journal entries in the book of 'Pooja' Ltd. and prepare Revised Balance Sheet.

P.T.O.

31 मार्च 2016 रोजीचे 'पूजा' लि. चे स्थितिविवरण खालीलप्रमाणे आहे :

स्थितिविवरण

देयता	रक्कम	संपत्ती	रक्कम
निर्गमित भांडवल :		ख्याती	25,000
1,000 सामान्य भाग		संयंत्र	1,05,000
प्रत्येकी 100 रु. चे	1,00,000	स्कंध	40,000
750 6% पूर्वाधिकार भाग		ऋणको	15,000
प्रत्येकी 100 रु. चे	75,000	पट्टधृत संपत्ती	40,000
विविध धनको	21,250	नफातोटा खाते	55,000
भांडवल संचिती	18,000	प्रारंभिक व्यय	3,500
अधिकोष अधिविकर्ष	25,500		
घसारा तरतूद :			
पट्टधृत संपत्ती	15,000		
संयंत्र	28,750		
	2,83,500		2,83,500

पुनर्रचनेची योजना खालीलप्रमाणे मंजुर झाली :

- (1) सामान्य भाग मूल्य प्रत्येकी 12.50 रु. पर्यंत कमी करण्यात आले.
- (2) पूर्वाधिकार भागाचे मूल्य प्रत्येकी 50 रु. पर्यंत कमी करण्यात आले.
- (3) स्थितिविवरणातील भांडवल संचितीची रक्कम उपयोगात आणावयाची नाही.
- (4) प्रारंभिक व्ययासहीत नफातोटाखाते व अदृश्य संपत्तीचे अपलेखन करा.
- (5) संयंत्राचे मूल्य 37,500 रुपयापर्यंत कमी करा.

पूजा कं. लि. च्या पुस्तकात पंजीप्रविष्ट्या करा आणि सुधारीत स्थितिविवरण तयार करा.

Or

(किंवा)

Niraj Company Ltd Balance Sheet**(as on 31st March, 2016)**

Liabilities	Amount	Assets	Amount
Capital :		Land and Building	1,00,000
2,000 6% preference shares of Rs. 100 each	2,00,000	Machinery	2,50,000
1,000 equity shares of Rs. 100, Rs. 75 paid	75,000	Furniture	40,000
3,000 equity shares of Rs. 100, Rs. 60 paid	1,80,000	Stock	55,000
5% Debenture (having floating charge on all assets)	1,00,000	Debtors	1,10,000
Interest outstanding on debenture creditors	5,000	Cash at Bank	29,000
	1,45,000	P/L A/c	1,21,000
	7,05,000		7,05,000

The company went into liquidation on 31st March 2016. The preference dividend were in arrears for two years. Creditors include a loan for Rs. 50,000 on the mortgage of land and building and preferential creditors of Rs. 15,000.

The assets realised as follows :

Land and building Rs. 1,20,000, machinery Rs. 2,00,000, furniture Rs. 30,000, stock Rs. 60,000 and debtors Rs. 80,000.

The expenses of liquidation amounted to Rs. 10,900. The liquidator is entitled to a commission of 2% on all assets realised except cash and a commission of 2% on amount distributed to unsecured creditors.

Prepare liquidator's final statement of account.

P.T.O.

निरज कं. लि. स्थितिविवरण

(31 मार्च 2016 रोजीचे)

देयता	रक्कम	संपत्ती	रक्कम
भांडवल :		भूमी व इमारत	1,00,000
2,000 6% पूर्वाधिकार भाग		संयंत्र	2,50,000
प्रत्येकी 100 रु. चे	2,00,000	उपस्कर	40,000
1,000 सामान्य भाग		स्कंध	55,000
प्रत्येकी 100 रु., 75 रु. दत्त	75,000	ऋणको	1,10,000
3,000 सामान्य भाग		अधिकोषस्थ रोख	29,000
प्रत्येकी 100 रु., 60 रु. दत्त	1,80,000	लाभालाभ लेखा	1,21,000
5% कर्जरोखे (सर्व संपत्तीवर तरल प्रभार)	1,00,000		
कर्जरोख्यावरील व्याज	5,000		
धनको	1,45,000		
	7,05,000		7,05,000

31 मार्च 2016 रोजी कंपनीचे ऐच्छिक निस्तारण झाले. दोन वर्षासाठी पूर्वाधिकार भागावरील लाभांश अदत्त होता. धनकोत 50,000 रु. कर्ज समाविष्ट असून त्यासाठी भूमी व इमारत गहान ठेवण्यात आलेली आहेत व अधिमन्य धनको 15,000 रु. चे आहेत.

संपत्तीचे रोखीकरण खालीलप्रमाणे झाले :

भूमी व इमारत 1,20,000 रु., संयंत्र 2,00,000 रु. उपस्कर 30,000 रु., स्कंध 60,000 रु. आणि ऋणको 80,000 रु.

निस्तारणाचा खर्च 10,900 रु. होता. रोख सोडून संपत्तीच्या रोखीकरणावर 2% व अप्रतिभूत धनकोना दिल्या जाणाऱ्या राशीवर 2% वर्तन निस्तारकाला दिले जाणार आहे.

निस्तारकाचे अंतिम खाते तयार करा.

4. 'Asha' Ltd. acquired shares in 'Nisha' Ltd. as on 1-7-2016. The Balance Sheet of 'Asha' Ltd. and Nisha Ltd. as on 31-12-2016 were as follows : 10

Balance Sheet of Asha Ltd.

Liabilities	Amount	Assets	Amount
Share Capital :		Building	35,000
Shares of Rs. 50 each	1,00,000	Machinery	1,00,000
General Reserve	15,000	Stock	20,000
P/L A/c 1-1-2016	20,000	Debtors	5,000
Profit for 2016	25,000	Cash	5,000
Creditors	30,000	300 shares in 'Nisha'	33,000
Bills Payable	8,000		
	1,98,000		1,98,000

Balance Sheet of Nisha Ltd.

Liabilities	Amount	Assets	Amount
Share Capital :		Stock	43,000
Share of Rs. 50 each	25,000	Debtors	15,000
General Reserve	5,000	Cash	5,000
P/L A/c 1-1-2016	10,000	B/R	5,000
Profit for 2016	13,000		
Creditors	15,000		
	68,000		68,000

B/R held by 'Nisha' Ltd. are all accepted by 'Asha' Ltd.

Included in debtors of Nisha Ltd. Rs. 3,000 owing by 'Asha' Ltd. in respect of goods supplied.

Prepare consolidated balance sheet of Asha Ltd. as on 31-12-2016.

P.T.O.

आशा कंपनी लि. ने निशा कंपनी लि. चे भाग 1-7-2016 रोजी खरेदी केले. आशा व निशा कंपनीचे स्थितिविवरण 31-12-2016 रोजीचे खालीलप्रमाणे आहेत :

आशा कंपनी लि. चे स्थितिविवरण

देयता	रक्कम	संपत्ती	रक्कम
भाग भांडवल :		इमारत	35,000
प्रत्येकी 50 रु. चे	1,00,000	यंत्र	1,00,000
सामान्य संचिती	15,000	स्कंध	20,000
लाभालाभ लेखा 1-1-2016	20,000	ऋणको	5,000
लाभालाभ लेखा 2016	25,000	रोख	5,000
धनको	30,000	निशा कं. चे 300 भाग	33,000
देय विपत्रे	8,000		
	1,98,000		1,98,000

निशा कंपनी लि. चे स्थितिविवरण

देयता	रक्कम	संपत्ती	रक्कम
भाग भांडवल :		स्कंध	43,000
प्रत्येकी 50 रु. चे	25,000	ऋणको	15,000
सामान्य संचिती	5,000	रोख	5,000
लाभालाभ लेखा 1-1-2016	10,000	प्राप्त विपत्र	5,000
लाभालाभ लेखा 2016	13,000		
धनको	15,000		
	68,000		68,000

‘निशा’ कंपनी लि. ने धारण केलेले सर्व प्राप्त विपत्रे ‘आशा’ कंपनीने स्विकृत केले.

‘निशा’ कंपनी लि. च्या ऋणकोत 3,000 रु. चा समावेश आहे ज्यात आशा कंपनीने तेवढे द्यावयाचे आहेत.

आशा कंपनीचे 31-12-2016 रोजीचे एकत्रीत स्थितिविवरण तयार करा.

Or

(किंवा)

'C' Ltd. is incorporated to take over the running business of 'A' Ltd and 'B' Ltd. who agreed to amalgamate. The balance sheet of these two companies were as under on 31st December, 2016 :

Balance Sheet of 'A' Ltd.

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Share capital :		Land & Building	50,000
1,000 shares of Rs. 100 each	1,00,000	Plant & Machinery	30,000
General Reserve	15,000	Stock	20,000
Profit and Loss A/c	8,000	Debtors	30,000
Creditors	14,000	Cash	7,000
	1,37,000		1,37,000

Balance Sheet of 'B' Ltd.

Liabilities	Rs.	Assets	Rs.
Share capital :		Land & Building	60,000
1,200 shares of Rs. 100 each	1,20,000	Plant & Machinery	40,000
General Reserve	18,500	Stock	20,000
Profit and Loss A/c	10,000	Debtors	30,000
Creditors	17,000	Cash	15,500
	1,65,500		1,65,500

- (1) The new company took over the assets and liabilities of both the companies. The assets of 'A' Ltd. except cash are taken over at a reduced valuation of 10% and that of 'B' Ltd. at reduced valuation of 15%.
- (2) The new company paid Rs. 10,000 in cash to both the amalgamating companies and the balance by allotting fully paid equity shares of the required numbers.

Give the closing entries in the books of 'A' Ltd.

P.T.O.

‘A’ लि. आणि ‘B’ लि. यांनी संमिश्रण करण्याचे मान्य केले या दोन्ही प्रमंडळाचा चाळू व्यवसाय घेवून ‘C’ प्रमंडळाची नोंदणी झाली. 31 डिसेंबर 2016 रोजी दोन्ही प्रमंडळांचे स्थितीविवरण खालीलप्रमाणे होते :

‘A’ लि. चे स्थितीविवरण

देयता	रु.	संपत्ती	रु.
भाग भांडवल :		भूमी आणि इमारत	50,000
1,000 भाग प्रत्येकी 100 रु. चे	1,00,000	यंत्र व संयंत्र	30,000
सामान्य संचिती	15,000	स्कंध	20,000
लाभालाभ लेखा	8,000	अधमर्ण	30,000
उत्तमर्ण	14,000	रोख	7,000
	1,37,000		1,37,000

‘B’ लि. चे स्थितीविवरण

देयता	रु.	संपत्ती	रु.
भाग भांडवल :		भूमी आणि इमारत	60,000
1,200 भाग प्रत्येकी 100 रु. चे	1,20,000	यंत्र व संयंत्र	40,000
सामान्य संचिती	18,500	स्कंध	20,000
लाभालाभ लेखा	10,000	अधमर्ण	30,000
उत्तमर्ण	17,000	रोख	15,500
	1,65,500		1,65,500

(1) नवीन कंपनीने दोन्ही प्रमंडळाची संपत्ती आणि देयता घेतली. ‘A’ लि. ची संपत्ती रोख सोडून 10% कमी मूल्याने घेतली आणि ‘B’ लि. ची 15% कमी मूल्याने घेतली.

(2) नवीन प्रमंडळाचे विसर्जित प्रमंडळाना प्रत्येकी रोख 10,000 रु. आणि उर्वरित मूल्यासाठी आवश्यक तेवढे पूर्णदत्त किंमतीचे सामान्य भाग दिले.

‘A’ प्रमंडळाच्या पुस्तकात किर्दनोंदी द्या.